



पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
पिंपरी, ४११ ०१८

**जाहिरात क्र.६७०/२०२४चे अनुषंगाने जाहीर निवेदन
शारिरीक क्षमता मैदानी चाचणीचे स्वरूप व गुण**

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील अग्निशमन या विभागातील अग्निशमन विमोचक/ फायरमन रेस्क्युअर या गट-ड संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने (नामनिर्देशनाने) भरण्याकरीता (आचारसंहितेपूर्वी) वर्तमानपत्रात जाहिरात क्र.६७०/२०२४ प्रसिध्द केली असून अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

जाहिरात क्र.६७०/२०२४ मध्ये शारिरीक क्षमता मैदानी चाचणीचे स्वरूप व गुण नमूद करण्यात आले आहे. या जाहिर निवेदनाद्वारे अग्निशमन विमोचक/ फायरमन रेस्क्युअर या पदाकरीता शारिरीक क्षमता मैदानी चाचणीचे स्वरूप व गुण याबाबत सविस्तर तपशिल सोबतचे प्रपत्र 'अ' नुसार राहिल,याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.


(शेखर सिंह)
आयुक्त,

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
पिंपरी ४११ ०१८

क्रमांक - साप्रवि/५/कवि/३७७ /२०२४
दिनांक ०२/०८ /२०२४

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी ४११ ०१८
शारिरीक क्षमता मैदानी चाचणीचे स्वरूप व गुण
प्रपत्र 'अ'

मैदानी चाचणी-पुरुष (१०० गुण)

(अ) १६०० मी धावणे

(३० गुण)

१६०० मी. अंतर पूर्ण करण्यास लागलेला कालावधी	द्यावयाचे गुण
५ मि. १० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी	३०
५ मि. १० सेकंदापेक्षा जास्त परंतु ५ मि. ३० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी	२७
५ मि. ३० सेकंदापेक्षा जास्त परंतु ५ मि. ५० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी	२४
५ मि. ५० सेकंदापेक्षा जास्त परंतु ६ मि. १० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी	२१
६ मि. १० सेकंदापेक्षा जास्त परंतु ६ मि. ३० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी	१८
६ मि. ३० सेकंदापेक्षा जास्त परंतु ६ मि. ५० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी	१५
६ मि. ५० सेकंदापेक्षा जास्त परंतु ७ मि. १० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी	१०
७ मि. १० सेकंदापेक्षा जास्त परंतु ७ मि. ३० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी	०५
७ मि. ३० सेकंदापेक्षा जास्त	००

(ब) जमिनिपासुन ३३ फुट उंचीवरील खिडकीस लावलेल्या (४६.४' वरील उंचीच्या) अॅल्युमिनियम एक्सटेंन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढुन त्याच शिडीने खाली उतरणे. (आरंभ रेषेपासुन शिडी २० फुट अंतरावर असेल.)

(२० गुण)

वेळ (सेकंदांमध्ये)	द्यावयाचे गुण
२० सेकंदापर्यंत	२०
२० सेकंदापेक्षा जास्त ते २५ सेकंदापर्यंत	१६
२५ सेकंदापेक्षा जास्त ते ३० सेकंदापर्यंत	१२
३० सेकंदापेक्षा जास्त ते ३५ सेकंदापर्यंत	०८
३५ सेकंदापेक्षा जास्त ते ४० सेकंदापर्यंत	०४
४० सेकंदापेक्षा जास्त	००

(क) ५० कि.ग्र. वजनाची मानवीय प्रतिकृती खांद्यावर घेवुन दिलेल्या चौकोनी मार्गाने ६० मीटर धावणे. (२० गुण)

वेळ (सेकंदांमध्ये)	द्यावयाचे गुण
२० सेकंदापर्यंत	२०
२० सेकंदापेक्षा जास्त ते २५ सेकंदापर्यंत	१६
२५ सेकंदापेक्षा जास्त ते ३० सेकंदापर्यंत	१२
३० सेकंदापेक्षा जास्त ते ३५ सेकंदापर्यंत	०८
३५ सेकंदापेक्षा जास्त ते ४० सेकंदापर्यंत	०४
४० सेकंदापेक्षा जास्त	००

(ड) २० फुट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे व उतरणे

(२० गुण)

रस्सी पूर्ण चढल्यास २० गुण, ३/४ (तीन चतुर्थांश) चढल्यास १० गुण, १/२ (अर्धी) चढल्यास ५ गुण तर अर्ध्यापेक्षा कमी अंतर चढल्यास शून्य गुण दिले जातील. (रस्सीवर चढतेवेळी फक्त हताचा वापर करणे बंधनकारक राहिल. पायाचा वापर करता येणार नाही. केल्यास शून्य गुण मिळतील.)

(इ) पुल-अप्स

(१० गुण)

प्रत्येक पुल/अपला १/२ (अर्धी) गुण, याप्रमाणे २० पुल-अप्स पुर्ण केल्यास १० गुण देण्यात येतील.

मैदानी चाचणी-महिला (१०० गुण)

(अ) ८०० मी धावणे

(३० गुण)

८०० मी. अंतर पूर्ण करण्यास लागलेला कालावधी	द्यावयाचे गुण
२ मि. ५० सेकंदापर्यंत	३०
२ मि. ५० सेकंदापेक्षा जास्त ते ३ मि. ०० सेकंदापर्यंत	२७
३ मि. ०० सेकंदापेक्षा जास्त ते ३ मि. १० सेकंदापर्यंत	२४
३ मि. १० सेकंदापेक्षा जास्त ते ३ मि. २० सेकंदापर्यंत	२१
३ मि. २० सेकंदापेक्षा जास्त ते ३ मि. ३० सेकंदापर्यंत	१८
३ मि. ३० सेकंदापेक्षा जास्त ते ३ मि. ४० सेकंदापर्यंत	१५
३ मि. ४० सेकंदापेक्षा जास्त ते ३ मि. ५० सेकंदापर्यंत	१०
३ मि. ५० सेकंदापेक्षा जास्त ते ४ मि. ०० सेकंदापर्यंत	०५
४ मि. ०० सेकंदापेक्षा जास्त	००

(ब) जमिनिपासुन ३३ फुट उंचीवरील खिडकीस लावलेल्या (४६.४' वरील उंचीच्या) अॅल्युमिनियम एक्सटेंशन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरणे. (आरंभ रेषेपासुन शिडी २० फुट अंतरावर असेल.)

(२० गुण)

वेळ (सेकंदामध्ये)	द्यावयाचे गुण
३० सेकंदापर्यंत	२०
३० सेकंदापेक्षा जास्त ते ४० सेकंदापर्यंत	१५
४० सेकंदापेक्षा जास्त ते ५० सेकंदापर्यंत	१०
५० सेकंदापेक्षा जास्त ते ६० सेकंदापर्यंत	०५
६० सेकंदापेक्षा जास्त	००

(क) ४० कि.ग्र. वजनाची मानवाकृती खांद्यावर घेवून दिलेल्या चौकोनी मार्गाने ६० मीटर धावणे.

(२० गुण)

वेळ (सेकंदामध्ये)	द्यावयाचे गुण
२५ सेकंदापर्यंत	२०
२५ सेकंदापेक्षा जास्त ते ३० सेकंदापर्यंत	१६
३० सेकंदापेक्षा जास्त ते ३५ सेकंदापर्यंत	१२
३५ सेकंदापेक्षा जास्त ते ४० सेकंदापर्यंत	०८
४० सेकंदापेक्षा जास्त ते ४५ सेकंदापर्यंत	०४
४५ सेकंदापेक्षा जास्त	००

(ड) गोळा फेक (गोळ्याचे वजन ४ कि.ग्रॅ.)

(१० गुण)

गोळा फेकीचे अंतर (मीटरमध्ये)	द्यावयाचे गुण
६ मीटर व त्यापेक्षा जास्त	१०
५.५० मीटर ते ६ मीटरपेक्षा कमी	०८
५ मीटर ते ५.५० मीटरपेक्षा कमी	०६
४.५० मीटर ते ५ मीटरपेक्षा कमी	०४
४ मीटर ते ४.५० मीटरपेक्षा कमी	०२
४ मीटरपेक्षा कमी	००

(इ) लांब उडी

(१० गुण)

अंतर (फुटामध्ये)	द्यावयाचे गुण
१५ फुट व त्यापेक्षा जास्त	१०
१३ फुट ते १५ फुटापेक्षा कमी	०८
११ फुट ते १३ फुटापेक्षा कमी	०६
०९ फुट ते ११ फुटापेक्षा कमी	०४
९ फुटापेक्षा कमी	००

(फ) १० पुश अप (जोर काढणे)

(१० गुण)

प्रत्येक १ पुश अपला १ गुण, याप्रमाणे १० पुशअप पुर्ण केल्यास १० गुण देण्यात येतील.



(शेखर सिंह)

आयुक्त,

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,

पिंपरी ४११ ०१८